

July 22, 2020

<b>The Manager, Listing Department, BSE Limited, PhirozeJeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai 400 001. BSE Scrip Code: 532636</b>	<b>The Manager, Listing Department, The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051. NSE Symbol: IIFL</b>
--	---

**Sub: Newspaper Publication regarding audited Financial Results for the quarter ended June 30,2020.**

Dear Sir(s)/ Madam(s),

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper clipping of the audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020 published on July 22, 2020 in Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi).

The Newspaper Publication can also be accessed on the website of the Company, i.e. [www.iifl.com](http://www.iifl.com).

Kindly take above on record and oblige.

Thanking You,  
Yours faithfully,

**For IIFL Finance Limited  
(Formerly known as IIFL Holdings Limited)**

---

**Gajendra Thakur  
Company Secretary**

**Encl: As above**

**DISCLAIMER:** IIFL Finance Limited (Formerly known as IIFL Holdings Limited), subject to market conditions and other considerations is proposing a public issue of secured and/or unsecured, redeemable non-convertible debentures and has filed the Draft Shelf Prospectus dated June 30, 2020 ("Draft Shelf Prospectus") with BSE Limited, National Stock Exchange of India Limited, and SEBI. The Draft Shelf Prospectus is available on our website [www.iifl.com](http://www.iifl.com), on the website of the stock exchanges [www.nseindia.com](http://www.nseindia.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com), on the website of SEBI - [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in) and the respective websites of the lead managers at [www.edelweissfin.com](http://www.edelweissfin.com), [www.iiflcap.com](http://www.iiflcap.com) and [www.equirus.com](http://www.equirus.com). Investors proposing to participate in the Issue, should invest only on the basis of the information contained in the Draft Shelf Prospectus. The unsecured, redeemable, non-convertible debentures shall be eligible for Tier II capital. Investors should note that investment in NCDs involves a high degree of risks and for details relating to the same, please refer to Draft Shelf Prospectus including the section on "Risk Factors" beginning on Page 22 of the Draft Shelf Prospectus.

**IIFL Finance Limited (formerly known as IIFL Holdings Limited)  
CIN No.: L67100MH1995PLC093797**

**Corporate Office – 802, 8<sup>th</sup> Floor, Hub Town Solaris, N.S. Phadke Marg, Vijay Nagar, Andheri East, Mumbai 400069  
Tel: (91-22) 6788 1000 .Fax: (91-22) 6788 1010**

**Regd. Office – IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane – 400604 Tel:  
(91-22) 41035000. Fax: (91-22) 25806654 E-mail: [csteam@iifl.com](mailto:csteam@iifl.com) Website: [www.iifl.com](http://www.iifl.com)**



ACPN/2586/SR/AEM (W) Dtd. 20/07/2020

**e-TENDER NOTICE**

The commissioner of MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI invites online tender from manufacturer / authorized dealer / distributor / supplier / service provider for the following work/supply on item rate basis in three packet system for detailed below :

**MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI**

**e-TENDER NOTICE**

DEPARTMENT	Assistant Commissioner P/North Ward	
SECTION	Assistant Engineer (Maint.) P/North Ward	
Sr. No.	Bid No.	Subject
1	7100178727	Providing and installing mandap at Marve Beach Malad W
2	7100178728	Providing and operating Boats at Marve Beach Malad W
3	7100178729	To & Fro Steel plate & Fork lift for ganeshotsav Malad W
4	7100179414	Providing and installing mandap at M.W. Desai, Malad West
5	7100179487	Providing and installing mandap at Bhujale Talao, Malad West
e-TENDER SALE START DATE & TIME	22/07/2020 from 11.00 am	
e-TENDER SALE LAST DATE & TIME	29/07/2020 upto 11.00 am	
SUBMISSION OF e-TENDER DATE & TIME	29/07/2020 upto 4.00 pm	
PACKET 'A' OPENING DATE & TIME	30/07/2020 at 11.00 am	
PACKET 'B' OPENING DATE & TIME	30/07/2020 at 02.00 pm	
PACKET 'C' OPENING DATE & TIME	31/07/2020 at 03.00 PM	
WEBSITE	http://portal.mcgm.gov.in	
CONTACT PERSON	A. E. (Maint) P/North Ward	
A) NAME	Mr. Pankajkumar Jadhav	
B) TELEPHONE NO. OF THE OFFICE	(022) 288232665	
C) MOBILE NO.		
D) E-MAIL ADDRESS		

The tender document can be downloaded from the MCGM website <http://portal.mcgm.gov.in> under the "Tenders" section.

Sd/-

PRO/413/ADV/2020-21

Assistant Commissioner P/N Ward

**MCGM HELPLINE NUMBER 1800221292 from 9 a.m. to 9 p.m. FOR Homeless/Stranded Migrants/Workers for food & shelters**

**RBL BANK LTD.**

**PUBLIC NOTICE- AUCTION FOR SALE OF SECURED ASSET**  
SALE CUM TENDER NOTICE IN RESPECT OF THE IMMOVABLE PROPERTY MORTGAGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002

The below mentioned borrower at Column No.1 has availed Loan Against Property facilities against the mortgage of immovable properties mentioned at Column No. 2 (hereinafter referred to as 'Secured Assets') hereunder. The amount of total outstanding dues is mentioned at Column No.4 hereunder which is recoverable from the said borrower. The Authorized Officer of the RBL Bank Ltd. (hereinafter referred to as 'Bank') issued demand notice under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as 'SARFAESI Act 2002') on 11.10.2019 calling upon the borrower at Column No.1 hereunder and others concerned to repay the amount mentioned in the notice within 60 days. The said borrower failed to pay the said amount hence the Authorized Officer has taken over the symbolic possession of the Secured Assets under Section 13(4) of the Act on 16.01.2020. The Secured Asset is offered for sale on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS" basis under Section 13(4) of the Act read with Rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (hereinafter referred to as 'SARFAESI Rules'). The sale transaction shall be conducted by calling sealed tenders.

1	2	3	4	5	6
Name of Account/ Borrower(s) / Mortgagee(s) / Guarantor(s)	Description of Secured Assets (Along with whether the property is freehold or leasehold)	Details of known Encumbrances	Amount outstanding	Reserve price	Place Date and time of auction sale
<b>Macrotes Innovations Pvt. Ltd (Applicant)</b> D 609 610 6th Floor, Neelkanth Business Park, Vidyavihar West, Mumbai-400086	<b>Property 1:</b> <b>Property Owned By: Pooja Satish Heroor</b> Flat No. C-1/826, 2nd Floor, Admeasuring 657sq.ft. Carpet Area in Building No. 8, in the Building Known as "Kohinoor City Co-operative Housing Society Limited", Christian Gaon, Kiro Road, off LBS Marg, Kuria (West), Mumbai-400070				
<b>Macrotes Innovations Pvt Ltd (Applicant)</b> C-1/826, Kohinoor City CHS Ltd, LBS Marg, Kiro Road, Opp Holy Cross Church, Kuria West, Mumbai-400070					
<b>Balkrishna S Heroor (Co-Applicant)</b> C-1/826, Kohinoor City CHS Ltd, LBS Marg, Kiro Road, Opp Holy Cross Church, Kuria West, Mumbai-400070					
<b>Pooja Satish Heroor (Co-Applicant)</b> C-1/826, Kohinoor City CHS Ltd, LBS Marg Kiro Road, Opp Holy Cross Church, Kuria West, Mumbai-400070					
<b>Nandan Umarji (Co-Applicant)</b> B39, Rampanchayatam CHS, Shiv Mandir Road, Dombivali East, Thane-421201					
<b>Macrotes Innovations Pvt. Ltd (Applicant)</b> Flat No.303, 3rd Floor, "Satyam Apartment", Tilak Nagar, Phadke Road, Dombivali (East), Thane-421201	<b>Property 2:</b> <b>Property Owned By: Pooja Satish Heroor &amp; Balkrishna S Heroor</b> Flat No.303, 3rd Floor, Admeasuring 510 sq.ft. Carpet Area Being Dwelling Units of the Building Known as "Satyam Apartment", Tilak Nagar, Phadke Road, Dombivali (East), Thane-421201	N/A	2,35,46,349.37/- as on 11.10.2019 + Further interest thereon.		
<b>Balkrishna S Heroor (Co-Applicant)</b> Flat No.303, 3rd Floor, "Satyam Apartment", Tilak Nagar, Phadke Road, Dombivali (East), Thane-421201					
<b>Pooja Satish Heroor (Co-Applicant)</b> Flat No.303, 3rd Floor, "Satyam Apartment", Tilak Nagar, Phadke Road, Dombivali (East), Thane-421201					
<b>Nandan Umarji (Co-Applicant)</b> Flat No.303, 3rd Floor, "Satyam Apartment", Tilak Nagar, Phadke Road, Dombivali (East), Thane-421201					
<b>Nandan Umarji (Co-Applicant)</b> C-1/826, Kohinoor City CHS Ltd, LBS Marg Kiro Road, Opp Holy Cross Church, Kuria West, Mumbai-400070					
<b>Loan Account No: 609000548082, 609000548107, 609000548134 &amp; 609000548143</b>					

- The prescribed Tender Form and the terms and conditions of sale will be available at RBL Bank Ltd, 9th Floor, Techniplex Complex-1, Off. Veer Savarkar Flyover, Goregaon West, Mumbai- 400062 from 22.07.2020 between 10:00 a.m. to 5:00 p.m. on any working day till 31.08.2020 up to 04:00pm.
- The last date of submission of sealed tenders at our Office at RBL Bank Ltd, 9th Floor, Techniplex Complex-1, Off. Veer Savarkar Flyover, Goregaon West, Mumbai- 400062 is 01.09.2020 till 10:00am.
- Date, Time and Place of opening tenders:**  
a. Place: RBL Bank Ltd, 9th Floor, Techniplex Complex-1, Off. Veer Savarkar Flyover, Goregaon West, Mumbai-400062. b. Date: 01.09.2020, c. Time: 11:00 A.M.
- The aforesaid asset shall not be sold below reserve price.
- The intending tenderer(s) shall submit their tender papers in a sealed cover super scribing "Tenders for the purchase of said property" along with earnest money Deposit (EMD), being 10% of Reserve Price by way of Demand Draft issued by a scheduled commercial bank favouring, "RBL BANK LTD" conducting the sale.
- The EMD shall be refunded only after 02 Working days, without interest, if the bid is not successful.
- Time and manner of payment:**  
a) Payment of 25% inclusive of 10% of EMD of the sale amount on acceptance of the offer by the Bank on the same day of acceptance of offer or not later than next working day.  
b) Balance within 15 days of the confirmation of sale by the Bank.  
c) In case of default of payment, all amounts paid shall be forfeited, as per provisions of the SARFAESI Act, 2002 and SARFAESI Rules, as case may be.
- The above sale shall be subject to the final approval of Bank.
- Interested parties are requested to verify/confirm the statutory and other dues like Sales/Property tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/offices. The Bank does not undertake any responsibility of payment of above dues.
- The particulars in respect of the Secured Assets specified herein above have been stated to the information of the undersigned who however shall not be responsible for any error, misstatement of omission in the said particulars. The prospective purchasers, tenders are therefore requested to check and confirm in their own interest these particulars and other details in respect of the Secured Assets before submitting tenders.
- Sale is strictly subject to the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form.
- The Borrower, respective tenderers, guarantors, owners of the Secured Assets under sale may, if they so desire give his/her best possible offers for the Secured Assets offered for sale provided they follow all the requirements contained herein above.
- The Borrower, respective tenderers, guarantors, owners of the Secured Assets or their authorized representative may remain present at the time of opening the tenders.
- The bidders / tenderers / offerors will have an opportunity to increase their bid / offers, if they so desire after opening of the tenders. They are therefore requested to remain present themselves or through duly authorized and empowered representative.
- The bidders / tenderers / offerors shall improve their further offers in multiples of Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only).
- The successful bidder/offeror shall bear all stamp duty, registration fees, and incidental expenses for getting sale certificate registered as applicable as per law.
- The authorised Officer has the absolute right to accept or reject the bid or adjourn / postpone / cancel the tender without assigning any reason thereof and also to modify any terms and conditions of this sale without any prior notice.
- The prospective bidders can inspect the Secured Assets on 25.08.2020 between 02:00pm and 04:00pm.
- Interested bidders may contact Mr. Swatantrakumar Mishra, Authorized Officer at Mobile No. 9819052865 Email: Swatantrakumar.Mishra@rblbank.com during office hours (10.00 AM to 6.00 PM).

Date : 22.07.2020  
Place: Mumbai  
Authorised Officer Swatantrakumar Mishra RBL Bank Ltd.

**BHARAT AGRI FERT & REALTY LIMITED**

Corporate Identity Number: L24100MH1985PLC036547  
Registered Office: 301, 3<sup>rd</sup> Floor, Hubtown Solaris, N S Phadke Marg, Near Gokhale Bridge, Andheri (East), Mumbai - 400 069. • Email: bfrlshrisai@gmail.com. Website: www.bharatrealty.co.in. • Tel no.: 022-6198 0100

**NOTICE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 29<sup>th</sup> July, 2020, inter-alia, to consider the following matters:  
1. Approval of the Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Financial Year ended 31<sup>st</sup> March, 2020.  
2. Adoption of the Audited Standalone and Consolidated Financial Statements of the Company for the financial year ended 31<sup>st</sup> March, 2020.  
3. Any other matter with the consent of the Chairman.  
This information is also available on website of the Company at [www.bharatrealty.co.in](http://www.bharatrealty.co.in) and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) For BHARAT AGRI FERT & REALTY LIMITED Sd/- [A. J. Chakote] Company Secretary  
PLACE: Mumbai  
DATE: 21/07/2020

**REVISED FORM G EXTENSION OF TIMELINES TO THE INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST**

Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

Sl. No.	RELEVANT PARTICULARS	Particulars
1.	Name of the corporate debtor	Housing Development and Infrastructure Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	25-07-1996
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	L70100MH1996PLC101379
5.	Address of the registered office and principal office (if any)	9-01, HDIL Towers, Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai, MH - 400051, IN
6.	Insolvency commencement date of the corporate debtor	Date of Order: 20th August, 2019 Date of Receipt of Order: 26th August, 2019
7.	Date of Re-issue of invitation of expression of interest	The invitation for expression of interest was originally published in Navshakti and Free Press Journal on 16-02-2020 and in all India editions of Economic Times on 17-02-2020. The same was revised on 09-03-2020, 24-03-2020, 24-04-2020 and 16-05-2020. The last date mentioned in the invitation for Expression of Interest was 06.06.2020. <a href="http://www.hdil.in/investor-relations/cirp">www.hdil.in/investor-relations/cirp</a>
8.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	<a href="http://www.hdil.in/investor-relations/cirp">www.hdil.in/investor-relations/cirp</a>
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	<a href="http://www.hdil.in/investor-relations/cirp">www.hdil.in/investor-relations/cirp</a>
10.	Last date for receipt of expression of interest	31-07-2020*
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	03-08-2020*
12.	Last date for submission of objections to provisional list	08-08-2020*
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	13-08-2020*
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	08-08-2020*
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	The Prospective resolution applicants are requested to send an email to <a href="mailto:info@hdil.in">info@hdil.in</a> with Information Memorandum, RFRP and Evaluation Matrix will be provided via email/data room after execution of confidentiality undertaking.
16.	Last date for submission of resolution plans	07-09-2020*
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional	Physical Copy of the Resolution Plan should be sent in a plain SEALED ENVELOPE marked to: <b>Abhay N. Manudhane</b> (Resolution Professional of M/s Housing Development and Infrastructure Limited) 1204, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai-400021.
18.	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	22-09-2020*
19.	Name and registration number of the resolution professional	<b>Abhay N. Manudhane</b> IBB/I/PA-001/IP-P00054/2017-2018/10128
20.	Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Registered Address with IBB: (NOT FOR COMMUNICATION) Mr. Abhay Narayan Manudhane Four Bungalows, Andheri West, Mumbai - 400053. Registration Number: IBB/I/PA-001/IP-P00054/2017-2018/10128
21.	Address and email to be used for correspondence with the resolution professional	FOR COMMUNICATION: Mr. Abhay Narayan Manudhane, Address: 1204 Maker Chamber V, Jammal Bajaj Road, Nariman Point, Mumbai - 400021 Email: <a href="mailto:ip.housingdevelopment@gmail.com">ip.housingdevelopment@gmail.com</a> <a href="mailto:sn.hdil@gmail.com">sn.hdil@gmail.com</a>
22.	Further Details are available at or with	With Resolution Professional
23.	Date of publication of Form G (Re-issue)	22-07-2020

Date: 22-07-2020  
Place: MUMBAI  
For Housing Development and Infrastructure Limited  
Abhay Narayan Manudhane  
IBBI/PA-001/IP-P00054/2017-2018/10128



Regd. Office: S. No. 324/4 to 7, Swami Narayan Gurukul Road, Village Kachigam, Daman - 396210.  
Tel No.: 022-26863426/27, 4630 Fax No.: 022- 26863681, CIN: L2509DD1988PLC001544  
Email: [wimplast@celloworld.com](mailto:wimplast@celloworld.com) Website: [www.cellowimplast.com](http://www.cellowimplast.com)

**NOTICE OF 32<sup>ND</sup> ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the Members of Wim Plast Limited ("the Company") will be held on **Thursday, 13th August, 2020 at 11.00 a.m.** (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 have been sent to all the members whose email address are registered with the Company/Depository Participant(s) and/ or Link Intime Private Limited ("RTA") on July 20, 2020. The same is also available on the Company's website [www.cellowimplast.com](http://www.cellowimplast.com) and on the website of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), respectively on the website of the Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd. at <https://instavote.linkintime.co.in>. Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to offer its Members (holding shares either in physical and in electronic form) the facility to exercise their vote by electronic means (Remote E-voting) as well as e-voting at the AGM on all the resolutions set forth in the Notice of the 32nd AGM. The Company has engaged the services of Link Intime India Pvt. Ltd. ("LIPL") to provide e-voting facility. Mr. Hemant Shetye, partner of M/s. HS Associates, Practicing Company Secretaries has been appointed as the scrutinizer to scrutinize the remote e-voting procedure in a fair and transparent manner.

The remote e-voting period commences on **Monday, 10th August, 2020 at 9.00 a.m.** (IST) and ends on **Wednesday, 12th August 2020 at 5.00 p.m.** (IST). Thereafter, the remote e-voting module shall be disabled by LIPL for voting.

The voting rights of Members shall be in proportion to the Equity Shares held by them in the paid up Equity Share Capital of the Company as on **6th August, 2020** ("cut-off date"). Any person, who is Member of the Company as on cut-off date is eligible to cast vote on all the resolution set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. 6th August, 2020, may obtain the login ID and password by following the instruction as mentioned in the Notice of the AGM or sending request to [notices@linkintime.co.in](mailto:notices@linkintime.co.in).

Members who are present at the AGM through VC/ OAVM and have not casted their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting during the AGM. The detailed procedure and instructions for e-voting during the AGM are mentioned in the Notice of 32nd AGM.

In case the Member has not registered their email address with the Company/ RTA/Depositories, the following instructions to be followed:

- Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., [www.linkintime.co.in](http://www.linkintime.co.in) under Investor Services > Email detail Registration - fill in the details, upload the required documents and submit.
- In the case of Shares held in Demat mode:  
The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address in the demat account as per the process followed and advised by the DP.

In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>, under Help section or write an email to [notices@linkintime.co.in](mailto:notices@linkintime.co.in) or Call us : Tel : 022 - 49186000.

For Wim Plast Limited  
Sd/-  
Pradeep G. Rathod  
Chairman & Managing Director  
(DIN 00027527)

Date : July 21, 2020  
Place : Mumbai

**IIFL Finance Limited (Formerly known as IIFL Holdings Limited)**  
CIN: L67100MH1995PLC093797  
Registered Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604  
Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: [shareholders@iifl.com](mailto:shareholders@iifl.com) • Website: [www.iifl.com](http://www.iifl.com)

**EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020** (₹ in Lakhs)

Particulars	Quarter Ended			Year Ended
	June 30, 2020 (Audited)	March 31, 2020 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
<b>Total revenue from Operations</b>	1,27,655.14	1,32,264.10	1,20,815.70	4,82,072.94
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,731.44	1,457.56	25,679.59	72,518.43
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,731.44	1,457.56	25,679.59	72,518.43
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,183.68	5,891.37	17,513.47	50,347.28
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,008.81	5,479.46	18,097.50	49,681.26
Equity Share Capital	7,566.82	7,566.82	6,384.69	7,566.82
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	4,68,430.54
<b>Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)</b>				
Basic	0.83	1.55	4.62	13.27
Diluted	0.83	1.55	4.60	13.24

**Notes:** 1. These consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirement of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. 2. The above consolidated financial results for the quarter ended June 30, 2020, have been reviewed and audited respectively and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on July 21, 2020. The Statutory Auditors of the Company have issued audit report with unmodified conclusion and opinion on the consolidated financial results for the quarter ended June 30, 2020. 3. The Key data relating to standalone financial results of IIFL Finance Limited is as under:

Particulars	Quarter Ended			Year Ended
	June 30, 2020 (Audited)	March 31, 2020 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
Revenue from Operations	72,306.53	78,212.81	64,459.34	2,62,988.03
Profit/ (Loss) Before Tax	1,753.24	(5,087.66)	12,615.74	23,663.58
Profit/ (Loss) After Tax	1,628.55	1,666.74	8,322.72	14,880.38
Total Comprehensive Income	1,635.28	2,317.92	8,292.97	14,631.77

4. The Taxation Laws (Amendment) Ordinance 2019 has inserted section 115BAA in the Income Tax Act, 1961 providing existing domestic companies with an option to pay tax at concessional rate of 22% plus applicable surcharge & cess. These financial results are prepared on the basis that the parent company and some of its subsidiaries would avail the option to pay income tax at the lower rate. Consequently, wherever applicable, the opening deferred tax asset (net) has been measured at the lower rate, with a one-time charge of ₹9,833.30 Lakhs to the statement of Profit & Loss during the quarter ended September 30, 2019 and the same has been restated during the quarter ended March 31, 2020 resulting into a gain of ₹4,938.05 Lakhs pursuant to the merger of India Infoline Finance Limited with the Company on March 30, 2020 with Appointed Date as April 1, 2018. 5. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the Company's website viz. [www.iifl.com](http://www.iifl.com). **DISCLAIMER:** IIFL Finance Limited (Formerly known as IIFL Holdings Limited), subject to market conditions and other considerations is proposing a public issue of secured and/or unsecured, redeemable non-convertible debentures and has filed the Draft Shelf Prospectus dated June 30, 2020 ("Draft Shelf Prospectus") with BSE Limited, National Stock Exchange of India Limited and SEBI. The Draft Shelf Prospectus is available on our website [www.iifl.com](http://www.iifl.com), on the website of the Stock Exchanges [www.nseindia.com](http://www.nseindia.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com), on the website of SEBI - [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in) and the respective websites of the lead managers at [www.edelweissfin.com](http://www.edelweissfin.com), [www.iiflcap.com](http://www.iiflcap.com) and [www.equirus.com](http://www.equirus.com). Investors proposing to participate in the Issue, should invest only on the basis of the information contained in the Draft Shelf Prospectus. The unsecured, redeemable, non-convertible debentures shall be eligible for Tier II capital. Investors should note that investment in NCDs involves a high degree of risks and for details relating to the same, please refer to Draft Shelf Prospectus including the section on "Risk Factors" beginning on Page 22 of the Draft Shelf Prospectus.

By order of the Board  
For IIFL Finance Limited  
(Formerly known as IIFL Holdings Limited)  
R. Venkataraman  
Managing Director  
DIN: 00011919

